

## प्रकरण चार

### चित्रपट व्यवसाय - आर्थिक व इतर समस्या

कोणत्याही उघोगाची मुलभूत गरज ही भांडका असते. चित्रपट निर्मिती व्यवसाय यास अवाद नव्हता व नाही. चित्रपट निर्मिती टी गुंतागुंतीची बाब असल्याने खर्ही मोठ्या प्रमाणांवर व विविध कारणाकरीता करावा लागे. मूळपटांच्या काबात यंसामुऱी, चित्रफित, चित्रपट निर्मितीगृह, रसायनशाळा, देवावे व स्वावट यासाठी येणारा खर्च, जाहिरातीचा खर्च व क्लाफार, तंत्रज्ञ याचे पगार, असे अनेक प्रकारचे खर्च असत. बोलपटाच्या काबात धवनिपटटी, धवनिमुद्रणाचा खर्च वाढला. या सर्व कारणामुळे चित्रपट निर्मिती करावयाची असेल तर आर्थिक गुंतवृक्ष मोठ्या प्रमाणात करावी लागे. प्रारंभी या व्यवसायातून फायद्याची शाश्वती नसल्याने भांडका मिळवणे अवघड जाई. भांडकलदार, तावकार भांडकलबुडीचा थोका पत्तकरण्यास नाहुष असत. त्यामुळे चित्रपट निर्मिती करताना भांडका ही मोठी समस्या असे. भांडका अभावी चित्रपट लांबणीवर पडल्याची उदाहरणे आढळतात. उदा. बाबूराव पेंटर यांनी " महाराष्ट्र फिल्म क्यंनी " ही चित्रसंस्था १९१७ ला स्थापन केली असली तरी भांडकला अभावी त्वरीत चित्रपट निर्मिती त्यांना करता आली नव्हती.<sup>[१]</sup> पुष्टक घेळा भांडकलाच्या बळावर चित्रपटाच्या निर्मितीचा प्रारंभ होत असे, पण चित्रपटास आवश्यक त्या सर्व वस्तू त्वरीत उपलब्ध न झाल्याने निर्मितीचा काळ अपेक्षेष्ठा लांबत असते. याचे उदाहरण घावयाचे झाल्यास राजाराम महाराजांनी स्थापन केलेल्या " ठोळ्हापूर सिनेटोन " चे देता घेऊल. दरबारी अधिका-यांच्या हस्तक्षेपामुळे लहान-सहान वस्तूसाठी ताटळ्बत रहावे लागे.<sup>[२]</sup> यामुळे चित्रपट निर्मिती नियोजित काबात पूर्ण होत नसल्याने देखील या क्षेत्रात गुंतवृक्ष करण्यास व्यावसायिकांच्यात अनुत्सुक्ता होती. प्रारंभीच्या काबात या कारणामुळे चित्रपट निर्मितीतील गुंतवृक्षीकडे विशेष क्ल दिसून येत नाही.

चित्रपट निर्मिती खर्चिक असल्याचे वर नमूद केले आहे. पण चित्रपट निर्मितीच्या सुसवातीच्या काळातील निश्चित स्वरूपाची माहिती उपलब्ध होत नाही. मात्र हे आंकडे ठोकळ मानाने सांगता येतात. १९१९ मध्ये " महाराष्ट्र फिल्म कंपनी " द्वारा निर्मित पहिला चित्रपट " तैरंधी " लादवा हजार स्पयाचे भांडकल लागले. [३]

कालांतराने अनेक कारणांमुळे हा रुप्य वाढला, तरीदेखील मूळ चित्रपटांच्या काळात [ १९१९ - १९३२ ] चित्रपट निर्मितीचा रुप्य साधारण वीस हजार ते तीस हजार स्पये येत असे. [४] १९३१ साली बोलपटाची मुख्यात झाली. मूळपटाच्या बोलपटातील परिकर्तनात आधुनिक व विकसित तंत्रज्ञान कारणीभूत होते. याचा पहिला परिणाम चित्रपट निर्मितीचा रुप्य वाढण्यात झाला. त्यामुळे हा रुप्य जवळजवळ दुप्पटीने वाढला. १९३९ च्या दरम्यान चित्रपट निर्मितीचा रुप्य साधारण पन्नास ते साठ हजार स्पये इतका होता, तर १९४७-४८ च्या दरम्यान चित्रपट निर्मितीचा रुप्य एक लाखापर्यंत वाढला. [५]

### भांडकलाचे स्वस्थ

चित्रपट निर्मिती ही खर्चिक बाब असल्याने स्कटप्या-दुकट्याने स्वबळावर भांडकल गुंतवृष्क करणे सहज साध्य नव्हते. अशा प्रकारचे धाडत कोणी करीत नसे, तरीदेखील प्रारंभीच्या काळात व्यक्तिगतरित्या भांडकल गुंतवृक्ष चित्रपट निर्मिती केल्याची कांही उद्घाहरणे मिळतात. स्वभांडकल हे धाडत कोल्हापूरच्या डी.जी.वणकुद्रे यांनी केले, त्यांनी स्व-बळावर " सम्राट सिनेटोन " ची स्थापना केली. [६] राजाराम महाराजांनी देखील स्व-सामर्थ्यावर " कोल्हापूर सिनेटोन " ची स्थापना केली. [७] त्यांचाय कित्ता त्यांच्या मरिगिनी आक्कासाहेब महाराज यांनी " शालिनी सिनेटोन " ची स्थापना

कल्न गिरविला.<sup>[८]</sup> कोल्हापूर दरबाराशी निर्गडीत असेल्या, दादासाहेब निंबाळकरांनी " पिंत शिवाजी सिनेटोन " ची स्थापना केली.<sup>[९]</sup> त्यांनी व्यक्तिगत किंवा भांडकल गुंतविले, ही माहिती उपलब्ध नाही.

#### भागिदारी तत्वावर भांडकल उभारणी :

वर नमूद केलेले कांही अपवाद वगळता चित्रपट निर्मिती क्षेत्रातील भांडकल गुंतवृक ही मुळयतः भागिदारी तत्वावर आसे. " महाराष्ट्र फिल्म क्यान्नी " ने चित्रपट निर्मितीस आवश्यक असणारी भांडकल उभारणी, भागिदारी तत्वावरच केली.<sup>[१०]</sup> या संस्थेने १९२१ साली " वत्सलाहरण " या चित्रपटाची निर्मिती सुरु केली, तेंव्हा जहागिरदार पुत्र श्री. शंकरराव नेसरीकर यांनी बारा हजार स्थेये गुंतवून, ते संस्थेने तिसरे भागिदार झाले.<sup>[११]</sup> १९२९ साली स्थापन झालेल्या " प्रभाव फिल्म क्यान्नी " ने देखील भागिदारी तत्वावरच चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली.<sup>[१२]</sup>

काढी केळा संस्था चालक चित्रपट क्षेत्रातील खांधा व्यक्तीस चित्रपट तयार करण्याची संपूर्ण कामगिरी देऊन, ठराविक रक्कमेत ठराविक चित्रपट तयार कल घेण्याचे करार करीत असते. " समाट सिनेटोन " च्या चालकांनी, श्री. डी. जी. वणकुले यांनी " महाराष्ट्र फिल्म क्यान्नी " त अनेक तांत्रिक कामे करणा-या के.पी.भावे यांच्याजी दीड लाख स्पर्यात पाच चित्रपट तयार कल घेण्याचा करार केला होता. पण पुढे के.पी.भावेंजी मतभेद झाल्याने कराराची संपूर्ण अंमलबजावणी होऊ शकली नाही.<sup>[१३]</sup>

#### भांडकलदारांकून भांडकल उभारणी :

कांही केळा चित्रपट संस्था चालक, सावकार किंवा भांडकलदारांकून चित्रपट निर्मितीकरीता भांडकल घेऊ चित्रपट निर्मिती करीत. उदा. " हंस पिक्कर्त " च्या पहिल्या चित्रपटासाठी मुंबईच्या चंद्रलाल शहा या रण्यातील



स्टुडिओच्या मालकांनी दरमहा पाच हजार त्याचे याप्रमाणे तीन महिन्यात पंथरा हजार त्याचे भांडवळ १९३६ साली " हंस पिक्चर्स " ये चालक बाबूराव पेंदारकर यांना दिले. [१४] परंतु यावर त्यांनी आकारलेल्या व्याजाची माहिती मात्र उपलब्ध नाही. " प्रभाकर पिक्चर्स " ने १९४४ साली निर्माण केलेल्या " महारथी कर्ण " या हिंदी चित्रपटात शेठ माणिक्लाल चुनिलाल यांनी भांडवळ पुरकिले. [१५] मात्र कोणत्या अटीवर व किंतु भांडवळ पुरकिले याची माहिती तंदर्भ साधनात उपलब्ध नाही.

### वितरण किंवा प्रकाशन संस्थांकडून भांडवळ :

चित्रपट निर्मितीसाठी भांडवळ मिळण्याचा एक मार्ग म्हणजे वितरण संस्था किंवा प्रकाशन संस्था होय. चित्रपट निर्माता, चित्रपटाचे तर्व छक्क कितारकाला कायमचे अगर ठराविक मुद्रारीपुरते विकलो किंवा चित्रपट कितारकाळे अगर येट चित्रपट प्रदर्शकाळे ठराविक कमिशनवर चित्रपट प्रदर्शनाचा छक्क दिला जातो किंवा चित्रपट कितारकाने निर्मितीसाठी आगाऊ रक्कम क्लिली असेल, तर चित्रपटाचे प्रदर्शन करून आलेल्या रक्कमेमधून कमिशन व आगाऊ रक्कम कापून घेतो. [१६] " प्रभात फिल्म " कंपनीच्या " गोपालकृष्ण " या चित्रपटाचे कितारण बाबूराव पै व दादासाहेब तोरणे यांनी केले. [१७] भांडवळ चित्रपट तंत्रेने असल्याने वरीलपैकी कोणत्या अटीवर चित्रपट प्रदर्शित केला, याचा मात्र उल्लेख मिळत नाही. " महाराष्ट्र फिल्म कंपनी " ने आपला वितरण विभाग प्रथमपासून सुरु केला होता. संस्थेचील बाबूराव पेंदारकर यांच्यामार्फत मुंबईला चित्रपटाचे वितरण होत. असे. [१८] " कोल्हापूर तिनेटोन " ची देखील स्कूळची वितरण संस्था मुंबईमध्ये होती. [१९] चित्रपट संस्थेच्या मालकीची कितारण संस्था असल्याने इतर वितरण संस्थांकडून भांडवळ घेण्याची गरज या संस्थांना पडली नाही. चित्रपट संस्थेची स्कूळच्या मालकीची प्रकाशन संस्था असेल तर त्या मार्फतच भांडवळाची उभारण होऊ शकत असे. " हंस पिक्चर्स " ये चालक बाबूराव पेंदारकर व " प्रभात फिल्म कंपनी " तील

पी. बी. सामंज यांनी १९३६ साली " पिझरलेस पिक्चर्स " या प्रकाशन संस्थेची स्थापना केली. " छाया " बोलपटाचे प्रदर्शनही केले, पण याच संस्थेचा दुसरा चित्रपट " धर्मवीर " ठराविक टेक्नेत व ठरलेल्या रक्कमेत पूर्ण न झाल्याने हुनीभाई देसाई याचिकडून भांडकल घेऊन " धर्मवीर " बरोबर पुढील चित्रपटांच्या प्रकाशनाचे हक्कही त्यांना घावे लागले. [२०] " पिझरलेस पिक्चर्स " ही प्रकाशन संस्था तीन चार वर्षांनी " हंस पिक्चर्स " ये " नवयुग चित्रपट " लि. या संस्थेत स्पांतर झाले, तेंव्हा त्या संस्थेला दोन-तीन लाख स्पर्यापर्यंत भांडकल देवू शक्त होती. [२१] मर्यादित भांडकल व मर्यादित उद्दिद्धट असेली चित्रपट संस्था स्थापन करून भाग भांडकलाची विक्री केली, तर भांडकलाची व्यवस्था करण्याचा प्रवन्ध मिळत आले. " हंस पिक्चर्स " ये १९४० साली " नवयुग चित्रपट लिमिटेड " या संस्थेमध्ये स्पांतर केली व प्र. के. अंत्रे यांनी संस्थेच्या सर्व भाग भांडकलाची विक्री करून भांडकलाची उभारणी केली. [२२] बाबूराव पेंटारकरांनी १९४३ मध्ये " नवहंस चित्रपट संस्थेला " पंचवीस लाख स्पर्यांच्या भांडकलावर मर्यादित [लिमिटेड] स्वत्तम दिले. [२३]

### चित्रपट निर्मिती आणि राजदरबार :

कोल्हापूरातील चित्रपट निर्मात्यांना आर्थिक व इतर मदत मिळण्याचा भाग म्हणजे कोल्हापूरचा राज दरबार हा होय. कोल्हापूरातील चित्रपट संस्थांना राज दरबाराने नेमकी किंती मदत केली, याची आंकडेवारी उपलब्ध नसली, तरी श्री. राजाराम महाराजांनी सिनेमा व्यवसायाच्या प्रगतीसाठी आर्थिक व इतर स्वत्पाची मदत केली होती. अनेक चित्रपट संस्थांना जी कांही मदत देता येणे शक्य होते, ती त्यांनी दिली होती. [२४] छायाती शाहू महाराजांनी " महाराष्ट्र सिनेमा कंपनी " ची जागा बाबूराव पेंटर यांना बक्षिः दिली होती. [२५] " सम्राट सिनेटॉन " या चित्रपट संस्थेला "नागानंद" चित्रपटानंतर आर्थिक सहाय्य देण्याचे आशवासनही राज दरबाराने दिले होते.

पण इतर कांही अडचणींमुळे सदर आर्थिक मदत मिळू शकली नाही. [२६]

### चित्रपट निर्मितीच्या ख्याती स्वरूप

चित्रपटाची निर्मिती करताना यंक्षामुळी, चित्रपट निर्मिती गृह, सजावट, देखावे व जाहिरात, तसेच क्लाकार तंत्रज्ञ यांचे पगार असे अनेक उर्च असत.

### क्लाकंत व तंत्रज्ञांचे केळान :

कोल्हापूरात चित्रपट निर्मितीची सुस्वात झाली, त्याकेळा "महाराष्ट्र फिल्म कंपनी" तील क्लाकार व तंत्रज्ञांनी दोन वर्षे केवळ पोटावारी काम केले. [२७] संत्येतील प्रमुख अभिनेत्री अनुसयाबाई म्हणात, "धंदा नवीन, पैसे नाहीत, तर पगार कुण्ठा १, कंपनीतून फक्त जेवण मिळे. बाबूराव पेंटर, बाबा गजबर, फरतेलाल मामा यांची फाटकी धोतरे नेसून आम्ही दिक्षत कंठीत होतो. [२८] अगदी सुस्वातीच्या काळात क्लाकार व तंत्रज्ञ जेवा असलेल्या खानावळीचा पाच तहा जणांचा घार महिन्याला उर्च अडीचशी स्पष्ट इतका होता. [२९] संत्येच्या दोन चित्रपटानंतर क्लाकार व तंत्रज्ञांना पगार मिळू लागले. बाबूराव पेंटारकर हे मैनेजर होते, ते चित्रपट विकारणाची व्यवस्थाही पहात असते. त्यांना मातिल पंथरा स्पष्ट, कुणाला २५, तर कुणाला २०, १८, १५, १२ व १० स्पष्ट, असे पगार मिळू लागले. [३०] मुऱ्य भूमिका करणा-या नटीला महिन्याला वीस-पंचवीस स्पष्ट पगार मिळत असे. [३१] "महाराष्ट्र फिल्म कंपनी" त १९२७ च्या दरम्यान बाबाताहेब यादव, दुङ्गारराव पवार या नटांना दरमहा अनुक्रमे १०० व ५० स्पष्ट मिळत असत, तर अनुसयाबाई व गुलाबबाई या स्त्री क्लाकारांना दरमहा ५० स्पष्ट मिळत असत. [३२] १९२८ च्या दरम्यान छायालेखन व तांत्रिक बाबू सांभाळ्याताठी घारशी स्पष्ट पगारावर आण्णा गुणे या गृहस्थांची नेमणूक करण्यात आली. याकेळी दिग्दर्शन व तांत्रिक कामे सांभाळ्या-या दामले व

फरतोलाल यांना २५० स्पये व २०० स्पये, तर शांताराम व धायवर यांना प्रत्येकी स्पये १३० पगार होता. [३३] " प्रभात फिल्म कंपनी " च्या " गोपालकृष्ण " या १९२९ च्या पहिल्या चित्रपटात राष्ट्रेच्या भूमिकेसाठी वीस स्पये पगारावर एका मुलीची निवड केली होती. [३४] " प्रभात " च्या रत्नायन शाब्देत १९३० साली व १९३१ साली कांडी दिवस काम केल्या - नंतर म्हणजेच साधारण दीड वर्षानिंतर १० स्पये पगारास सुख्यात झाली. १९३३ मध्ये पगार वाढून १९ स्पये व १९३५ साली पगार तीस स्पये झाला. [३५]

अगदी प्रारंभीच्या काळात क्लाकार व तंत्रज्ञाना दरमहा पगार मिळत असे. नंतर क्लाकार, तंत्रज्ञ हे पगारावर किंवा ठराविक चित्रपटापुरता करार करीत असत. १९२४ साली " महाराष्ट्र फिल्म कंपनी " च्या " कल्पाण खजिना " या चित्रपटाताठी मुंबईच्या जुबेदा नावाच्या तल्खीत पाचशे स्पये दिले. [३६] " प्रभात फिल्म कंपनी " ने १९३२ साली सादर केलेल्या " अयोध्येचा राजा " या चित्रपटाताठी मुंबईची सुशिक्षित अभिनेत्री दुर्गा बोटे यांना तंपूरी चित्रपटाताठी अडीच हजार स्पये देण्यात आले. [३७] १९३४ च्या दरम्यान चित्रपटातील गायनाताठी शंभर ते सत्याग्रे स्पये देत असत. [३८] हळूहळू क्लाकार व तंत्रज्ञ यांच्यावरील खर्चाची रक्कम वाढत गेल्याचे दिसून येते. " हंत पिक्चर्स " च्या " अर्धांगी " या चित्रपटाताठी १९४० साली लिला चिटणीस या अभिनेत्रीला चार किंवा साडेहार हजार स्पये दरमहा केतन देण्यात आले. [३९] १९४७ साली " मंगल चित्र " च्या " जय माहार " या चित्रपटातील कल्लू बेरडाच्या भूमिकेसाठी बाबूराव पेंढारकर यांना दहा हजार स्पये देण्यात आले. [४०]

प्रतिध्द झालेले क्लाकार म्हणजेच तारकमूल्य प्राप्त झालेले क्लाकांत प्रेक्षकांना हवे असत व त्यामुळे तारकमूल्य पावलेले नट - नटी यांचा, लोकप्रिय पार्वतीगायक - गायिका यांना मिळणा-या पैशातही प्रयंड वाढ झाली, ही

परिस्थिती १९४७-४८ च्या दरम्यान व त्यानंतर निर्माण झाली, [४१] पंचवीत स्पये, पन्नास स्पये असे टप्पे ओलंडत दरमदा शंभार स्पये मिळवणारे बाबूराव पेंढारकर १९४७-४८ नंतर एका चित्रटाताठी तीस हजार समयापासून पन्नास हजार स्पये मिळू लागले. [४२]

### यंत्रसामुग्रीवरील रुद्धी :

चित्रपट निर्मिती करताना यंत्र सामुग्रीवरील रुद्धी देखील मोठ्या प्रमाणात असे. याचे उदाहरण म्हणजे " महाराष्ट्र फिल्म कंपनी " ने १९२० च्या दरम्यान " बेल अॅण्ड हॅकेल " या परदेशी कंपनीचा छायाचित्रक सातहजार समयास छरेदी केला. [४३] " प्रभात फिल्म कंपनी " ने १९२९ ला " बेल अॅण्ड हॅकेल " कंपनीचाच जुना छायाचित्रक तीन हजार समयास छरेदी केला. [४४] कांही केळा चित्रपट निर्मितीस आवश्यक वस्तू आर्थिक अडचणीमुळे उधारीवरही आणाव्या लागत. " गोपालकृष्ण " या प्रभात फिल्म कंपनीच्या पहिल्या चित्रटाताठी " आगफा " या जर्मन कंपनीकडून को-या चित्रपितींचा साठा, व्ही. शांताराम यांनी उधारीवर घेतला. [४५] १९३४ ते ३५ च्या दरम्यान एक हजार फुटांच्या पैंडीटिव्ह चित्रपितीच्या डब्ब्याची किंमत साधारण उठरा स्पये होती, तर १९४५ च्या दरम्यान ही किंमत तीस ते बत्तीस समयापर्यंत गेली. [४६] चित्रपट निर्मितीत विवेची उपलब्धता अत्यंत गरजेची असते, म्हणून " महाराष्ट्र फिल्म कंपनी " ने " सावकारी पाश " या चित्रटानंतर म्हणजे १९२७ च्या दरम्यान घाबीस हॉर्ट पैंवरदे हंचिन छरेदी केले. [४७] पण त्याची किंमत किंती होती, याचा मात्र उल्लेख सापडत नाही. १९३३ मध्ये व्ही. शांताराम यांनी चित्रकीत जोडण्याचे जे यंत्र आणले त्याची किंमत दहा-पंथरा स्पये असावी. [४८]

### चित्रपटनिर्मिती गृहाचा रुद्धी :

यंत्रसामुग्री, चित्रपिता या खर्चिवरोबरच चित्रपट निर्मिती गृहाचाही

र्ह्य असे. " प्रभात फिल्म कंपनी " ने संस्थेच्या " अयोध्येहा राजा " या चित्रपटापूर्वी तानीबाई कागळकर या गायिकेहा बंगला व जागा चित्रपटाच्या निर्मितीगृहाताठी भाडयाने घेतली. [४९] पण भाडयाची नेमकी रक्कम सम्मू शकत नाही. ज्या संस्थांच्या स्वकाःच्या चित्रपट निर्मितीगृहे नसत, त्यांना त्या भाडयाने घ्याव्या लागत. " कोल्हापूर सिनेटोन " च्या चित्रपट निर्मितीगृहे " नवयुग चित्रपट लिमिटेड " ने भाडयाने घेतले होते. १९४१ च्या दरम्यान दरम्हा भाडे तीन-साडेतीन हजार स्पर्ये असे. [५०] " प्रभाकर पिक्चर्स " च्या चित्रपटाचे चित्रिकरण ज्या कोल्हापूर सिनेटोनच्या चित्रपट निर्मितीगृहात होत असे, ते चित्रपट निर्मितीगृह भालजी पेंदारकरांनी दिनांक १४. ५. १९४६ ला कोल्हापूर दरबाराबून सर्व यंत्र तामुशीतह घरेदी केला. तेंच्छा त्याची किंमत दोन लाढ तीस हजार स्पर्ये होती. [५१]

पोषाख, सजावट व देखावे यांचा झर्य :

सजावट, देखावे यांच्यावरही चित्रपट निर्मिती करताना बराच झर्य करावा लागे. " महाराष्ट्र फिल्म कंपनी " ने १९२८ ताली हरभरे वाल्याला इंग्र स्पर्ये, पगडीवाल्याला चाढीस स्पर्ये तर अरब लोकांच्या वेण्याताठी तीस स्पर्ये झर्य केल्याची नोंद मिळते. तर याच कर्डी पागेये भाडे चाढीस व गवावाल्याला बारा स्पर्ये दिल्याचा उल्लेख सापडतो. [५२] १९२९ ते १९३० च्या दरम्यान देखावे, सजावट, पोषाख यांना हजार स्पर्यापर्यंत झर्य येई. याच काळात सुताराची दिवसाची व हमालाची दिवसाची हेतरी अनुक्रमे एक स्पर्या व पंच्यावृत्तात ऐसे इतकी होती. हळहळ सजावट, देखावे यांच्यावरील खर्चातीही वाट होउन १९३५-१९३६ च्या दरम्यान हा झर्य जवळजवळ टूप्पटीने वाढला. [५३]

### चित्रपटनिर्मिती व जाहिरात :

चित्रपटात व्याख्याताधिक यश लाभ्यात त्याची विविध मागणी जाहिरात करणे अपरिहार्य होते. चित्रपटाची जाहिरात कल्न तो लोकप्रिय करण्याताठी प्रयत्न करावा लागे. जाहिरातीत वर्तमानपत्रात जाहिरात देणे, जाहिरात पुस्तिका काढणे, मोठे चित्रफलक लावणे यातारबे झर्य असत. अगदी प्रारंभी मांजरपाटाच्या कापडावर फलक रंगवीत, त्यामुळे झर्य कमी येई व जाहिरात पुस्तिकाताठी १९२८-२९ च्या दरम्यान दहा पैसे प्रत्येकी झर्य येई.<sup>[५४]</sup> वर्तमानपत्रातील जाहिरातीत १९४६ साली पहिल्या पानावरील चौकटीतील जाहिरातीचा दररोज तीन स्पर्ये दर होता.<sup>[५५]</sup> १९४९ साली हा चौकटीतील जाहिरातीचा दर रोज आठ स्पर्ये व प्रत्येक इंयात एक स्पर्या यापुमार्ये दर असे.<sup>[५६]</sup> परंतु अगदी प्रारंभीच्या काबातील जाहिरातीचे दर तंदर्भ साधनात उपलब्ध नाहीत.

### चित्रपटाचे उत्पन्न

चित्रपट निर्मितीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवृक करावी लागे. त्यामुळे चित्रपटातून मिळणारे उत्पन्नही जास्त, असे का ? याचा विचार करणे आवश्यक आहे.

मुख्यपटांच्या काबात [१९१९-१९३२] चित्रपटाचे उत्पन्न हे ८० ते ९० हजार स्पर्यांपर्यंत असे,<sup>[५७]</sup> पण चित्रपट लोकप्रिय झाला नाही, तर मात्र नुकसान सोसावे लागे. " सम्राट तिनेटोन " चा " नागानंद " हा चित्रपट यशस्वी न झाल्याने चित्रपटातून उत्पन्न न होता उलट नुकसान झाले.<sup>[५८]</sup>

चित्रपट संस्था चित्रपटगृहाच्या मालकांशी करार कल्नही चित्रपट प्रदर्शित करीत असत. " महाराष्ट्र फिल्म कंपनी " ला इस्माईल तिनेमा

नावाच्या चित्रपटगृहाकून १९२७ ला "मुरलीवाला" चित्रपटाताठी तीन दिवसाचे शंभर स्पष्ट भिन्नाले, तर अकोल्याला याच चित्रपटाताठी तीन दिवसाचे पन्नात स्पष्ट भिन्नाले. १९२८ ला गदगच्या "ताजमहाल" चित्रपट गृहात शंभर स्पष्ट, तर अहमदनगरच्या "ग्लोब" चित्रपटगृहात तीनशे बहातार स्पष्ट भिन्नाले.<sup>[५९]</sup> मात्र ही रक्कम कोणत्या चित्रपटाताठी भिन्नाली हे समूज शक्त नाही. १९३५ साली कोल्हापूरात दोन मजले असलेल्या पित्रिपट - गृहात खालच्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था असलेल्या [स्टॉल] जागेचे प्रवेशमूल्य दोन आणे, तर वरच्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था असलेले जागेचे [बाल्कनी] प्रवेश मूल्य चार आरणे व बसण्याची स्कंत्र व्यवस्था असलेल्या जागेचे [बॉक्स] प्रवेश मूल्य आठ आणे इतके होते.<sup>[६०]</sup> १९४४ सालच्या दरम्यान हे प्रवेश मूल्य अनुक्रमे एक स्पष्ट, दोन स्पष्ट असे होते. सर्वात पुढे बसण्याची व्यवस्था असलेल्या [थर्ड] जागेचे, त्यानंतर त्यामागील जागेचे [तेंडं] व त्याही मागील [फर्ट] जागेचे प्रवेशमूल्य अनुक्रमे साडेचार आणे, आठ आणे व बारा आणे असे होते. स्त्रियांसाठी बसण्याची खात व्यवस्था असे. त्याचे प्रवेशमूल्य देखील साडेचार आणे असे.<sup>[६१]</sup> चित्रपटगृहाचे ठरलेले भाडे देऊन चित्रपट संस्था आपला चित्रपट प्रदर्शित करीत असे. यामध्ये कधी फायदा तर कधी तोटा होई.<sup>[६२]</sup> कांही केळेस चित्रपटगृहाचे चालक उत्पन्नातील ठाराविक टक्के रक्कम चित्रपट निर्मिती संस्थांना देत असत. १९३८ सालच्या दरम्यान चित्रपटगृहाचे चालक उत्पन्नाच्या शेकडा ५० टक्के रक्कम चित्रपट निर्मिती संस्थांना देत असत.<sup>[६३]</sup>

चित्रपट संस्थेच्या मालकीची प्रकाशन किंवा विकारण संस्था असणे हे उत्पन्नाच्या दूष्टीने फायदेशीर ठरे. कारण इतर प्रकाशन किंवा विकारण संस्थांना चित्रपट प्रकाशित करण्याचे हक्क दिले तर उत्पन्नाच्या जवळपास २० टक्के रक्कम मिळे.<sup>[६४]</sup> प्रकाशन संस्था किंवा विकारण संस्थेने महत्व ओळखूनच "महाराष्ट्र फिल्म कंपनी", "कोल्हापूर तिनेटौन" ने संत्येच्या वितरण

संस्थेची स्थापना केली होती. " हंस पिकर्स " ने देखील स्थापन केलेल्या " पिअरलेस पिकर्स " या प्रकाशन संस्थेची स्थापना वस्तु तीन-चार वर्षांत मोठ्या भांडवळाची उभारणी केल्याचे वर नमूद केले आहे. चित्रपट वितरीत करण्याचे सर्व हक्क क्रितरण क्षेत्रीला ठराविक रक्कम घेऊन दिले जात. १९३४ साली " छायती तिनेटोन " ने " कुस्केन " हा चित्रपट चाढीस हजारात विकला होता.<sup>[६५]</sup> अर्थात तो कोणत्या वितरण संस्थेज्ञा विकला याची माहिती उपलब्ध नाही. " प्रभात फिल्म कंपनी " ला पहिल्या चित्रपटातून किंवा उत्पन्न मिळाले, याची माहिती संदर्भ साथनात नसली तरी बाबूराव पै व दादासाहेब तोरणे या क्रिकांनी चित्रपट क्रितरीत केला व " रानी ताहिया " या १९३० च्या तिस-या चित्रपटानंतर " प्रभात फिल्म कंपनी " च्या भागिदारांनी दरमहा दिडो त्याचे घेण्यात सुसवात केली.<sup>[६६]</sup> बाबूराव पेंटर यांनी " महाराष्ट्र फिल्म कंपनी " सोडली, त्याकेले त्यांच्या वाटणीची रक्कम घेणाली नाही, पण ती रक्कम ४० हजार त्याचे इतकी होती.<sup>[६७]</sup> यावस्तु " महाराष्ट्र फिल्म कंपनी " च्या स्कूण तीनही भागिदारांच्या वाटयाला प्रत्येकी चाढीस हजार त्याचे घेण्याह्वातकी संस्थेची आर्थिक परिस्थिती बळकट होती, असा निष्कर्ष निघाले.

### चित्रपट आणि अभ्यवेक्षण मंडळ

१९४७ पर्यंत भारतात ब्रिटीशांची सत्ता असल्याने कांही केळा राजकीय अडघणी येता असत. कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान असले तरी येथील चित्रपटांना मुंबईच्या अभ्यवेक्षण मंडळाकडून मंजूरी घ्यावी लागे. स्वातंत्र्यात्मक प्रेरणा देणारे चित्रपट अभ्यवेक्षण मंडळे मंजूर करीत नसता. उदा. "प्रभात फिल्म कंपनी " चा १९३० साली निघालेल्या " स्वराज्याचे तोरण " या चित्रपटात जाहीर प्रदर्शनाताठी संमती मिळाली नाही. त्यातील अनेक दूरये कापून,

चित्रपटाचे नांव बद्लून व शेवटचे धक्कवंदनाचे दूशय कापून चित्रपट प्रदर्शन करण्यास मंजूरी मिळाली. त्याचे नांव " उदयकाल " ठेवण्यात आले.<sup>[६८]</sup> " प्रभात " ने काढलेल्या एक्नाथ महाराजांच्या जीवनावरील " महात्मा " या चित्रपटात १९३५ साली " धर्मात्मा " या बदललेल्या नांवाने मंजूरी मिळाली.<sup>[६९]</sup> कांही केळा नावे बद्लून, संवाद व महत्वाच्या दूश्यांना कांही केळा कात्री लावून चित्रपट प्रदर्शन करावे लागे, त्यामुळे चित्रपट निर्मात्याला, प्रेक्षकांना जे सांगायचे असे किंवा संदेश घायचा असे, त्यात बाधा घेत असे.

### तांत्रिक समस्या

चित्रपट निर्मिती यंत्राधारीत असल्याने अनेक तांत्रिक समस्या निर्माण होत असत. आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पुर्तता न इडल्याने चित्रपट निर्मितीस अडथळे घेत असत. उदा. अगदी सुस्वातीला पडघावर चित्र पाडणारे यंत्र [प्रोजेक्टर] नव्हते. त्यामुळे " महाराष्ट्र फिल्म कंपनी " चा " सैरंधी " हा चित्रपट छायाचित्रकात पॅनीटिळ्ह घालून छायाचित्रकाच्या मागील बाजूला चित्रफिल्टीवरील प्रतिबिंब मागील भागावर आरशाने किरण पाढून पढात असत.<sup>[७०]</sup>

बोलपटाच्या काबात चित्रपटटी व ध्वनिपटटी अशा दोन्हीचा वापर होऊ लागल्याने अधिक दक्षता घ्यावी लागे. कांही केळा अगदी छोटासा दोषही उपशिरा लक्षात येई. उदा. प्रभातच्या " अयोध्येचा राजा " या बोल-पटाचे एकोणीस दिवस चित्रिकरण इडल्यानंतर संकलन करताना ध्वनिपटटी व चित्रपटटी यांचा भेळ बसेना. अनेक प्रयत्नानंतर साधा एक स्वीच टिळा इडला होता, ही युक्त लक्षात आली.<sup>[७१]</sup>

पहिला रंगीत चित्रपट सादर करावयाचे " प्रभात फिल्म कंपनी " ने



ठरपिले, पण चित्रिकरण करताना रंगाच्या दूष्टीने उापाचित्रकाच्या लेन्सवर योग्य ती फिल्म न घातल्याने चित्रिकरण नवशिक्षा माणसाने केल्याताराहे वाढे. त्यामुळे रंगीत प्रत रंगाच्या दूष्टीने गंभर टक्के यशस्वी झाली नाही. [७२]

" किंची तमस्या " ही तर चित्रिट निर्मितीत महत्वाची डोकेदुखी असे. बंदिस्त चित्रनिर्मिती शाब्द चित्रिकरणास सुल्खात झाल्याने किंवरील साधने वापरण्यासाठी किंची निंतात आवश्यकता असे, यासाठी " महाराष्ट्र फिल्म कंपनी " ने चाबीत हॉर्ट पॉवरचे इंजिन बेरेदी केले व संत्थेत ते बसविले, हे वर नमूद केले आढे. विजेच्या दिव्यांघ्या पुकाशात चित्रिकरण होऊ लागल्याने सूर्यपुकाश परावर्तित कस्त चित्रिकरण करण्यापेक्षा किंवा वापर कस्त चित्रिकरण करणे जात चांगले, म्हणून " प्रभात फिल्म कंपनी " च्या चालकांनी वीज निर्माण करणा-या संत्थेकडे किंची मागणी केली, पण तूर्त वीज पुरविणे शक्य नाही, असे उत्तर मिळाल्याने त्यांनी संत्थेचे स्थानांतर करण्याचा निर्णय घेला. [७३]

### स्त्री ळाकंतींची तमस्या

अगदी सुस्वातीच्या काळात चित्रपटात काम करण्यासाठी स्त्रीया मिळणे अवघड जात असे. चित्रपटाचे काम करणे प्रारंभी कमी प्रतीचे समजले जाई. खादी स्त्री तयार झाली, तर ती मध्येच सोडून जाण्याचीही भिजी असे. चित्रपटात काम करण्यासाठी स्त्री ळाकंत उपलब्ध होणे, ही कठीण गोष्ट असे, त्यामुळे महाराष्ट्र फिल्म कंपनीचा पहिला चित्रपट " सीता स्वप्नवर " घेण्याचे ठरले होते, पण सीतेच्या भूमिकेसाठी स्त्री ळाकंत न मिळाल्याने दुसरा चित्रपट काढावयाचे ठरले. [७४] १९२१ साली याच संत्थेच्या " वत्सलाहरण " या चित्रपटासाठी वत्सलेच्या भूमिकेसाठी आवश्यक स्त्री ळाकार मिळणे अवघड असल्याने एका मुलाला ती भूमिका दिली गेली. [७५] प्रभात फिल्म कंपनीच्या १९२१ साली निघालेल्या " गोपालकृष्ण " या पहिल्या चित्रपटातील राधेच्या भूमिकेसाठी निवडलेली मुलगी चित्री करण सुरु

होण्यापूर्वीच संस्था सोडून गेली. त्यामुळे ऐनवेळी दुस-या मुलीची शोधाऱ्योथ करावी लागली. [७६]

कांही टेळा स्त्री क्लाकार काम सोडून गेल्यावर चित्रपट पूर्ण करण्यासाठी त्यांना नाना पद्धतीने समजाउन परत आणावे लागे. १९३१ साली "बुलम" या चित्रपटात काम करणारी नटी अचानक संस्थेत यायवी बंद झाली, अशावेळी बाबूराव पेंडारकर यांनी चित्रपट संस्थेतील ढंडया नावाच्या मुलाला पोलीसाघा ह्वेस करून व इतर दोन तीन मुलांना बरोबर घेऊन जाउन तिच्या घरी पोलीसांची शिंगी दाखविली व बीटया पोलिसाला पहा-यावर ठेळे. त्यामुळे ती नटी दुस-या दिवशी पासून संस्थेत येवू लागली. [७७]

### प्रातंगिक समस्या

आर्थिक, राजकीय, तांत्रिक समस्यांबरोबरच चित्रपट निर्मिती करताना अनेक प्रातंगिक समस्या निर्माण होत असत. चित्रिकरणाच्यावेळी क्लाकारांना अपघात होणे, राजदरबाराकडून टेळेवर मदत न मिळणे, चित्रनिर्मितीगृहांना आग लागणे, यातारख्या समस्या निर्माण होत, त्यामुळे चित्रिकरण साहजिकच लांबणीवर पडे.

### अपघाताच्या समस्या

१९३६ साली "प्रिन्स शिवाजी प्रॉडक्शन" च्या "स्वराज्याच्या तिमेवर" या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असताना खलनायक क्लाकं दिलीप चाबीस - पन्नात फुटावरून विहिरीत पडले. त्याच्या हाताला इवा झालेने

चित्रिकरण पंथरा दिवस पुढे दक्षिण्याची गरज निर्माण झाली. [७८]

१९३५ साली कोल्हापूर तिनेटोनध्या " किंवासी ईश्वर " चित्रमटाचे चित्रिकरण सुरु असताना बाबूराव पेंदारकर हे भरधाव घोडयावस्तु झाली फेळले गेले व त्यांना बराच मुका मार बसला. त्यामुळे एक महिना त्यांना किंवासी घ्यावी लागली. [७९] असाच दुसरा अघात बाबूराव पेंदारकरांना १९४९ साली " प्रभाकर पिक्चर्स " द्या " फिलंगणाचं तोनं " या चित्रमटाच्याकैवी झाला. याहीकैवी घोडयावस्तु ते झाली पडले. [८०] अशा रितीने चित्रिकरण सुरु असताना अघात होऊन चित्रिकरण लांबणीवर पडल्याची उद्घारणे आढळतात.

किंवासी भिक्षारी मदत :

कोल्हापूरच्या राजदरबाराकडून चित्रमट निर्मात्यांना मदत मिळत असे, पण कांही केळा ही मदत उशिरा भिक्षाल्याने समस्या निर्माण होई. " प्रभात फिल्म कंपनी " द्या पहिला चित्रमट " गोपालकृष्ण " द्या चित्रिकरणात कांही गायी हव्या होत्या म्हणून कोल्हापूरच्या राजदरबाराकडे अर्ज केला. पण खूप दिवस उत्तर न आल्याने शेवटी जत या संस्थेतील गायी चित्रिकरणाताठी व देण्याचे तेथील राजमातासाहेबांनी कळूल केले. जतला जाऊन गायींची दूशये चित्रित केली गेली. कोल्हापूरच्या राजदरबाराकडून चित्रिकरणाताठी गायी भिक्षारीची परवानगी असलेले पत्र प्रभात फिल्म कंपनीला ऐहपर्यंत संस्थेच्या दुस-या चित्रमटाचे चित्रिकरणदेखील पूर्ण झाले होते. [८१]

आग - एक समस्या :

कांही केळा चित्रमट निर्मितीगृहानाच आग लागल्याने देखील चित्रफिती

जबून जाणे, चित्रिकरण लांबणीवर पडणे, यासारुण्या समस्यांना तोंड पावे आगे. ६ नोव्हेंबर, १९२२ ला " महाराष्ट्र फिल्म लंगनी " च्या निस्पयोगी चित्रफितीच्या साठा ठेकलेल्या भागाला आग लागली. याच ठिकाणी तेरंधी, वर्तमानाहरण व दामाची हे तीन चित्रपट व मार्किय चित्रपटाची जवळजवळ अर्धी चित्रफित जब्लाली. त्यामुळे मार्किय हा चित्रपट अपूर्ण राहिला. [८२]

" प्रभाकर पिक्चर्स " ची चित्रपट निर्मिती होणारे - " कोल्हापूर सिनेटोन " च्या चित्रपट निर्मितीगृहातील मालमत्ता [प्रॉपर्टी] विश्वागास ९ मे, १९४३ ला आग लागल्याने मुख्यमंत्री पडदे व गालिये याचे नुकसान झाले. पण तरीदेखील आजूबाजूच्या लोकांनी मदत केल्याने आग लवकर आटोक्यात आली. [८३]

कोल्हापूरात गांधीजींच्या वधानंतर जी जाव्होळ झाली, त्यात ३१ जानेवारी, १९४८ ला " प्रभाकर पिक्चर्स " च्या जयपृभा चित्रपट निर्मिती गृहाला देखील संतप्त जमावाने आग लावली, त्या आग ैत चित्रपट निर्मिती-गृहाची प्रुचंड प्रमाणात हानी झाली. [८४]

#### देखेचा अम्ब्याय :

चित्रीकरण करताना केळेचे बंधन क्लाकारांनी न पाळल्यामुळे देखील अनेक अडचणी निर्माण होत जात. कांही केळा तर चित्रपट्य रद्द करावा आगे. " प्रभाकर पिक्चर्स " ने १९४४-४५ च्या दरम्यान " जीना सिखा " या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले, पण त्यातील प्रमुख क्लाकारांनी केळेचे बंधन न पाळल्यामुळे भालजी पेंढारकर यांनी सदर चित्रपटाची निर्मिती रद्द केली. [८५]

अशा रितीने चित्रपट निर्मिती करताना अनेक अडथणी घेत असत. राजकीय, प्रासंगिक समस्या निर्माण होत असत. पण त्यावर यशस्वीरित्या मात कल्प कोळ्हापूरच्या चित्रपट निर्मात्यांनी अनेक यशस्वी, लोळपिय व कलात्मक चित्रपटांची निर्मिती केली, असे दिसून घेते.

### संदर्भ ग्रंथ व तळटीपा :

- १] भिंडे ग.रं., बाबा गजबर, क्लामहर्षि बाबूराव पेंटर, पृ. ५१
- २] पेंदारकर, बाबूराव, चित्र आणि चरित्र, पृ. १२१
- ३] भिंडे ग.रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. ५३
- ४] पेंदारकर बाबूराव, उपरोक्त, पृ. ५३
- ५] श्री. अनंत माने यांची मुलाखत.
- ६] श्री. वसंत वणकुद्रे यांची मुलाखत.
- ७] पेंदारकर, बाबूराव, उपरोक्त पृ. ११५
- ८] भिंडे ग.रं., बाबा गजबर, उपरोक्त पृ. १६७
- ९] तंपा. बाळासाहेब पाटील, दैनिक सत्यवादी, दि. ४. ११. १९४७, पृ. २४
- १०] भिंडे ग.रं., बाबा गजबर, उपरोक्त पृ. ११७
- ११] कित्ता, पृ. १३४
- १२] कित्ता, पृ. १६४
- १३] श्री. वसंत वणकुद्रे यांची मुलाखत.
- १४] पेंदारकर बाबूराव, उपरोक्त पृ. १२४
- १५] सौ. लीला पेंदारकर यांची मुलाखत.
- १६] तंपा. लक्ष्मणास्त्री जोशी, विश्वकोश, खंड - ५, पृ. ८०
- १७] व्ही. शांताराम, शांतारामा, पृ. १००
- १८] भिंडे ग.रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. ७६
- १९] पेंदारकर बाबूराव, उपरोक्त, पृ. ११९
- २०] कित्ता, पृ. १२८
- २१] कित्ता, पृ. १२९
- २२] कित्ता, पृ. १५२
- २३] पेंदारकर बाबूराव, उपरोक्त, पृ. १७४

- २४] तंपा. बाबासाहेब पाटील, उपरोक्त दि. ४०. १२.४०, पृ. ८
- २५] भिंडे ग. रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. ८३
- २६] श्री. वसंत वणकुद्रे यांची मुलाखत.
- २७] पेंटारकर बाबूराव, उपरोक्त पृ. ७०
- २८] भिंडे ग. रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. ५६
- २९] पेंटारकर बाबूराव, उपरोक्त, पृ. ७०
- ३०] कित्ता, पृ. ५५
- ३१] कित्ता, पृ. ६०
- ३२] भिंडे ग. रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. १७५
- ३३] तंपा. गोविंद तळवळकर, महाराष्ट्र टाईम्स दि. २०. ८. १३, पृ. ३
- ३४] व्ही. शांताराम, उपरोक्त, पृ. ९३
- ३५] श्री. अनंत माने यांची मुलाखत.
- ३६] भिंडे ग. रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. १५५
- ३७] व्ही. शांताराम उपरोक्त, पृ. ११८
- ३८] श्री. अनंत माने यांची मुलाखत.
- ३९] चिटणीस लिला, चैदेरी दुनियेता, पृ. १६९
- ४०] पेंटारकर बाबूराव, उपरोक्त, पृ. ११०
- ४१] कित्ता, पृ. ११२
- ४२] कित्ता, पृ. १११
- ४३] भिंडे ग. रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. १३३
- ४४] व्ही. शांताराम, उपरोक्त, पृ. ८७
- ४५] कित्ता, पृ. ८७
- ४६] श्री. अनंत माने यांची मुलाखत
- ४७] भिंडे ग. रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. १४०
- ४८] श्री. अनंत माने यांची मुलाखत.

- ४९] श्वी. शांताराम, उपरोक्त, पृ. ११६
- ५०] संपादक, दत्तात्रेय जाधव, गणपतराव जाधव,  
दैनिक पुढारी, दि. ३१. ५. १९४१, पृ. १
- ५१] पेंडारकर भाजली, ताथा माळस, पृ. १५१-१६४
- ५२] भिडे ग. रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. १७५, १७६
- ५३] श्री. अनंत माने यांची मुलाखत.
- ५४] कित्ता,
- ५५] संपा. दत्तात्रेय जाधव, गणपतराव जाधव,  
दैनिक पुढारी, दि. २४. २. १९४६, पृ. १
- ५६] कित्ता, २. ७. ४१, पृ. ३
- ५७] बाबूराव पेंडारकर, उपरोक्त, पृ. ५३
- ५८] श्री. वसंत वणकुद्रे यांची मुलाखत.
- ५९] भिडे ग. रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. १७५, १७६
- ६०] श्री. अनंत माने यांची मुलाखत.
- ६१] संपादक बाबासाहेब पाटील,  
दैनिक सत्यवादी, दि. ५. ७. १९४४, पृ. ५
- ६२] श्री. अनंत माने यांची मुलाखत.
- ६३] संपा. बाबासाहेब पाटील, साप्ता. सत्यवादी,  
दि. २०. ७. ३८, पृ. १३
- ६४] श्री. अनंत माने यांची मुलाखत.
- ६५] संपादक बाबासाहेब पाटील, उपरोक्त.
- ६६] श्वी. शांताराम, पृ. १०४
- ६७] भिडे ग. रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. ७०
- ६८] श्वी. शांताराम, उपरोक्त, पृ. १०८
- ६९] कित्ता, पृ. १७५
- ७०] भिडे ग. रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. १२३

- ७१] व्ही. शांताराम उपरोक्त, पृ. १२२, १२४
- ७२] कित्ता, पृ. १४४
- ७३] कित्ता, पृ. १३८
- ७४] भिडे ग.रं., बाबा गजबर, उपरोक्त, पृ. ११७
- ७५] कित्ता, पृ. १३२
- ७६] व्ही. शांताराम, उपरोक्त, पृ. ९३
- ७७] पेंदारकर बाबूराव, उपरोक्त, पृ. ११, १२
- ७८] संपा. बाबासाहेब पाटील, उपरोक्त, दि. २०. १२. ३६, पृ. १२
- ७९] पेंदारकर बाबूराव, उपरोक्त, पृ. १२०
- ८०] कित्ता, पृ. १८७
- ८१] व्ही. शांताराम, उपरोक्त, पृ. ९८, १०४.
- ८२] भिडे ग.रं., बाबा गजबर, उपरोक्त पृ. ५८
- ८३] संपा. दत्तात्रेय जाधव, गणपतराव जाधव,  
उपरोक्त, दि. १५. ५. ४३, पृ. ३.
- ८४] पेंदारकर भाजली, उपरोक्त, पृ. १५०, १५१.
- ८५] सौ. लीला पेंदारकर यांची मुलाख्ता.